



September 06, 2021

To,	То,
BSE Limited	The National Stock Exchange of India,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G
Dalal Street,	Block,
Mumbai – 400 001	Bandra Kurla Complex, Bandra (East),
Scrip Code – 523628	Mumbai – 400 051
	Scrip Symbol - PODDARHOUS

Sub: Release of Notice of 39th Annual General Meeting Intimation and Notice of E-voting.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the published advertisement for Notice of 39th Annual General Meeting and Notice of E-voting of the Company in the following newspapers:

- 1. Financial Express released on September 05, 2021 in English.
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi), Mumbai Edition, released on September 05, 2021.

You are kindly requested to acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully

For Poddar Housing and Development Limited

Vimal Tank

Company Secretary.

शासकीय

वैद्यकीय महाविद्या-लयासाठी मनपा सभेत ठराव मंजूर

परभणी, दि. ४ (हिंदुरथान समाचार) : मागील अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूरू व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत. सर्वार्थाने मागास असणाऱ्या जिल्ह्यात राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रथापन करावे या मागणीचा म हत्वपूर्ण ठराव महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी एक-मुखाने मंजूर करण्यात आला. महानगर पालिकेने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर अनिता सोनकांबळे या अध्यक्षरथानी होत्या, उपमहापौर भगवानराव वाघमारे गटनेते सय्यद सम्मी माजू लाला, रथायी समितीचे सभापती गूलमीरखान विरोधी पक्षनेते विजय जामकर, आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या सभेत ज्येष्ठ नगरसेवक सचिन देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी रथापन यासंबंधीचा विशेष ठराव मांडण्यात यावा असा महापौर व उपमहापौर यांना आग्रह केला होता त्या अनुषंगाने उपम हापौर भगवान वाघमारे यांनी या सभेत विषय पत्रिकेवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी सारख्या मागास जिल्ह्यात राज्य सरकारने मंजूर करावे व परभणीकरांना सर्वार्थाने न्याय द्यावा या आशयाचा ठराव मांडला,

त्यास अन्य पदाधिकारी

व सदस्यांनी जोरदार

समर्थन व्यक्त केले.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपंत्रा प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरण आणि

एबिक्स कॅश फायनाशियल टेक्नॉलॉजिस प्रायवहे लिमिटेड, (पुर्वीची माईल्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायवहेट लिमिटेड) सीआयएन:यु७२२००एमएच १९९९पीटीसी११९१४३ यांचे नोंदणीकृत कार्यालय सुरक्षा एस, ६वा मजला, ३४/३, अंधेरी कुर्ला रोड चकाला, जे.बी. नगर, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९.

....याचिकाकन सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **गुरुवार**, २६ **ऑगस्ट**, २०२१ रोजी झालेल्या विशे . पर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीर नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातृन राष्ट्रीय राजधा**न **संघ राज्य (एनसीटी) दिल्ली** येथे स्थलोतरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंप कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीक् कार्यालयाच्या नियोजित बदलामळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधा कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरू एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in) व सदर सचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ता-पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन दुाईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्र याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालया

> अर्जदारांच्या वतीने व करि एबिक्स कॅश फायनान्शियल टेक्नॉलॉजि (पूर्वीची माईल्स सॉफ्टवेअर सोल्युश प्रायव्हेट लिमिटेड

सही/

विकास व

दिनांक: 0५.0९.२०२१ ठिकाण: मुंबई डीआयएन:०३५११११

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रा प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ र . वेयम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

एबिक्स दर्स ॲण्ड टॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, (पुर्वीची लॉसन ट्रॅव्हल्स ॲण्ड टुर्स (इंडिया) गयन्हेट लिमिटेड) सीआयएन:यु६३०४०एमएच १९९१पीटीसी०६३२५५ यांचे नोंदणीकृत कार्यालय २०१, एलिट स्क्वेअर, पेरीन नरीमन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र-४००००१.

....याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की बुधवार, १ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या विशेष . विसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधार्न** <mark>संच राज्य (एनसीटी) दिल्ली</mark> येथे स्थलातरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीदारे केंद्र शासन यांच्याकडे कंपन कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधा गरण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) क सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ता-पश्चिम क्षेत्र रव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन डाईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रव याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकत कार्यालया

> अर्जदारांच्या वतीने व करित एबिक्स दर्स ॲण्ड टॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटे (पुर्वीची लॉसन ट्रॅव्हल्स ॲण्ड टुर्स (इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सही

दिनांक: ०५.०९.२०२१

विकास व ठेकाण: मुंबई डीआयएन:०३५११११६

PUBLIC NOTICE BEFORE THE CHARITY COMMIS MAHARASHTRA STATE, MUMBAI

Application No. 1270 of 2018
Sealed Offers are invited by the Trustees of Bombay Gogra-Bhiksha Society P.T.R. No. F- 380 for sale of immovable occupied property bearing Survey No. 4/3B2 of the area admeasuring abour 13 gunthaas situate, lying and being at village Sonarpada Dombivli (East) Dist. Thane within the municipal limits of the City

of Dombivli. The sale of the property is on 'as is where is basis'.

The sealed offers shall be received by the undersigned at the address mentioned above within a period of 30 days from the date of publication of this Public Notice. The sealed offers shall be supported by demand draft drawn in favour of the Trust payable at Mumbai for the amount of 25% of the offer amount by way earnest money security deposit.

The offer received after expiry of 30 days from the date of publication and/or without support of demand draft for earnest money will not be considered. The prospective bidders may visit the property and inspect the

same at their own costs. The Trustees reserve their right to accept and/or reject all or any

of the offers without assigning any reason therefor.

The sale is subject to the sanction of Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.

C/o IMP Powers Ltd. 35-C, Popular Press Building. Pt. M. M. Malviya Road, Tardeo, Mumbai-400034

(Trustee) Mumbai dated: 5 Sep. 2021 Bombay Gogras Bhiksha Society,

यूनियन बैंक 🕖 Union Bank

दरवाजा क.२. तळमजला. श्रदा कॉम्प्लेक्स. शिव मंदिर रोड. अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०१.

्रियम-८(१)) ताखा सूचना (स्थावर माल

ज्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **यनियन बँक ऑफ इंडिया** <mark>अंबरनाथ शाखा</mark> चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार <mark>श्री. मनोज रघुनाथ बदेला व श्रीमती ममत</mark> **मनोज बदेला** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१७,८६,४०८.०० (रुपये सतरा लाख शहाऐंशी हजार चारशे आठ फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार,

तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यार्न सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा <mark>ताबा ३ सप्टेंबर, २०२१ रो</mark>जी घेतलेल

प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु.१७,८६,४०८.०० (रुपये सतरा लाख **शहाऐंशी हजार चारशे आठ फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ ४८२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ओमकार अपार्टमेंटस्, प्लॉट क्र.१२, सर्व्हे क्र.४३ए, हिस्सा क्र.१०९, सीटीएस क्र.८८०१-ए, गाव वडवली, अंबरनाथ

जिल्हा ठाणे-४२१५०१. ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिय दिनांक : ०३.०९.२०२१

जाहीर सूचना

श्रीमती सुनंदा नामदेव कांबळे शमता धुनदा नाभदव कावळ मारतीय नागरिक, वय ६४ वर्षे, निवासी पत्ता १, जटाभाई चाळ, डॉ. आंबेडकर नगर, राजु बेडेकर मार्ग राज्यादा कर्ला (प). मंबर्ट-४०००७०. ...**.याचिकाकर्ता** उऊपाडा, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.

विरुद्ध १) दी स्टेट ऑफ महाराष्ट्र, सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

उपरोक्त सहाय्य प्रतिवार्दी विरोधात उपरोक्त दावा दाखल केला आहे की, **श्री. नामदेव कांवळे** हे १ ऑगस्ट १०९० पासून हरवले असल्याचे कळविल्यानंतर ७ वर्षांपेक्षा अधिक काळाकरिता असे गहित धरण्यात आ राज्य प्रस्ति हरेगा राज्यसम्बन्ध स्वाधानसम्बन्ध स्वाधानसम्बन्ध स्वाधानसम्बन्ध स्वाधानसम्बन्धाः स्वाधानसम्बन्धस आहे की, त्यांच्यायावत कोणालाही माहिती नाही आणि मृत्यु नाँद पुस्तकात श्री. नामदेव कांच्ये यांचे मूत्र म्हणून प्रतिवादींकडून नाँद करण्यात आली. संबंधित व्यक्तीस येथे समन्स देण्यात येत आहे की, दिनांच न्दुर्भ आरोपायुन्द्र्य नाय नेहण्याता जाता. त्याचेता ज्याचात चया समार्च स्थान चर्चा वर्षा आरो 0.८०९.२०१ रोजी स.११,००वा. च्यायालय कक्ष कर, १ला मजला, जुनी सर्विचालय इमारत, शह् दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या न्यायमुर्ती श्रीमती सी.व्ही. पाटील यांच्या न्यायकक्षेसमक्ष त्यांचे म्हणणे किंवा प्रतिसाद सादर करण्यास उपस्थित रहावे आणि वरील दाव्याचे अंतिम निकालाकरिता निश्चित प्रकरण म्हणून सूचना देण्यात आलेल्या अधिकृत व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तीश: उपस्थित रहावे आणि सद दाबाबाबत संबंधित व्यक्ती उपस्थित न राहिल्यास सदर दावा कोणत्याही प्रतिसाद किंवा म्हणण्याशिवा प्रक्रिये केली जाईल.



शहर दिवाणी न्यायाल

आँथम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१. ई—मेल:info@authum.com, चेबसाईट:www.authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७२११७

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहिती येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>आॅथम इन्व्हेस्टमॅंट ॲण्ड इन्क्रास्ट्रक्चर लिमिटेड</mark> (कंपनी) च्या सदस्यांचं ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. (भाप्रवे) कंपन नयदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस प्यलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७ २०२० दि.२३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.२३ जानेवारी, २०२१ आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी २०२१/११ दिनांक १५ जानेवारी. २०२१ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरित होणार आहे. जे भागधारकांना बेगळेपणे ई-मेल केलेले आहे आणि ते कंपनीच्या www.authum.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि सेन्द्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्य www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वेथे सचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभती व विनिमय मंदद (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस प्रमाविष्ट) बंद राहतील.

सदर ३९वी एजीएम सचना तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.authum.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज दैनंदिन कामकाजाच्या कार्यालयीन वेळे iदणीकृत कार्यालयात सदस्यांना निरीक्षणासाठी उपलब्ध होतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) संधारित अधिनियर २०१५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार कंपनीच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करावया ठरावांवर मतदान करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. सदस्यांना एका ठिकाणाहन विद्यत मतदा ाणालीने (रिमोट ई-बोटिंग) मत देता येईल. ३९व्या एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदान वे रिमोट ई-बोटिंग सुविधा सेवा पुरवठादार म्हणून सेन्ट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा नियुक्त केर्ल आहे. कायद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे

र. नोंद दिनांक अर्थात २७ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भागधारक असलेल्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व इतर दस्तावेज कंपनीने ४ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले आहे

रिमोट ई-बोटिंग कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आ बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनी म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. मयांक अरोरा ॲण्ड कंपनीचे मालक श्री. मयांक अरोरा यांची नियक्त

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनाचा सदस्य झाला असल्यास आणि नों े२३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांर्न helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करून सीडीएसएलकडे कळवावे.

रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत मत देता येणार नाही नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असेल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शन अंतर्गत डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध असलेले भागधारकांकरिता ई-वोटिंग युज मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंद्र (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर कळवावे. विद्युत मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापव सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.म.जोशी मार्ग लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com

तुमचे ई-मेल कंपनीकडे नोंद करावेत किंवा वेळेवर पत्रव्यवहार मिळण्यासाठी ठेवीदार सहभागीदाराकडे नों

दिनांक: ०४.०९.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड

सीआवएन:एल२८९२०एमएच१९५६पीएलसी००९८८२ नोंदणीकृत कार्यालयः सोनावाला बिल्डिंग, २रा मजला, ५९, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३. दुर.:०२२-२२६६१०१३ ई-मेलः inlinch@hotmail.com, वेबसाईटः www.inlinch.com इ३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचन

येथे सूचना देण्यात येत आहे की**, दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांर्च ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. भाप्रवे** सभेच्या सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)**/**अन्य दृकश्राव्य**

कोविड–१९ प्राद्भीवामुळे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) ६३वी एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे. २०२० व दिनांक १५ जानेवारी. २०२१ नसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी /तेबीदागकदे नोंद आहेत त्यांना विद्यत स्वरूपाने वार्षिक अहवाल २०२०-२१ व एजीएम सूचना पाठविली आहे. सदस्यांना विनंती आहे की, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत ६ ३व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहितीकरिता व ई–मेल नोंदणीसाठी एजीएम सचनेचा संदर्भ घ्यावा.

६३वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.inlinch.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनीच्या ६३०या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनीने ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह करार केलेला आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्नड केश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

१. ई–वोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. २. उपरोक्त तारीख व वेळेनंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत पुढे बदलत येणार नाही.

३. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ई-वोटिंग सुविधेने ६३व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे सर्व विषयावर विद्युत स्वरुपात (ई-वोटिंग) मत देता येईल. ४. वार्षिक अहवाल वितरणानंतर पण पुस्तक बंद होण्यापुर्वी जर सदस्याने शेअर्स प्राप्त केले असतील त्यांनी

विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी युजरञायडी व पासवर्ड वितरणासाठी कंपनीकडे अर्ज करावा. अशा वेळी सद्यांनी कंपनी/ठेबीदार सहभागीदारकडे त्यांचे पॅन अद्यायावत करावे, तसेच एजीएम सूचनेचे टीप

क्र.१३ व १४ मध्ये तपशिलानुसार कंपनी/आरटीएकडे अर्ज करावा. ५. एजीएम दरम्यान ई-वोटिंग तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएममध्ये विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि

ज्यांनी रिमोट ई–वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही/त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान -वोटिंगने मत देण्यास पात्र असतील. जर भागधारकांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत दिल्यास आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सभेत सहभागी न झाल्यास सभे दरम्यान ई-वोटिंग सुविधेने दिलेले मत अवैध ठरवले जाईल. जे भागधारकांना सभेत उपस्थित राहुनच दिले पाहिजे. रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या भागधारकास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल तथापि एजीएममध्ये मत

देण्यास पात्र असणार नाहीत. ६. सर्व ठराव अर्थात (सर्वसाधारण विषय) सूचनेत नमुद असलेले विद्युत मतदान स्वरुपाने विमर्षीत केले

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी आसल्यास हेल्पसेक्शन आंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, एलओडीआरचे अधिनियम ४२ -नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस ु समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्वर दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०४.०९.२०२१

सही/ सुधीर नेवाटीया व्यवस्थापकीय संचालव

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०४.०९.२०२१

POOJA पूजा एंटरटेन्मेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : पूजा हाऊस, १ ला मजला, सीटीएस क्र. ८९२-८९३, जे. डब्ल्यू. मॉरऑट हॉटलच्या समोर जुहू तारा रोड, जुहू, मुंबई – ४०० ०४९. **दुरुवनी :** ०२२ – २६१२१६१३/१४ খুরু নাং। ধাড, খুরু, ধুশং – ১০০ ০১, বুক্তেনার স্থান ई–मेल : info@poojaentertainmentandfilms.in सीआयएन क्र. : L99999MH1986PLC040559

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात ^{चे}त आहे की, कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या लागू तरतुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक ाराजाच्या च त्यांच्या व्यवस्थाया/ जाराज्याच्या, २०२२ इ. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० च ०२/२०२१ अनुक्रमें दि ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२ च १३.०१.२०२१ (एमसीए परिपत्रके) तसेच भारतीय प्रतिभृती च विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएप डी/सीएमडीर/सीआवआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० (सेबी परिपत्रक) यांच्या अनुपालनांतर्गत पूजा एन्टरेन्मेंट ॲन्ड फिल्म्स् लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ३४ **वी चार्षिक सर्वसाधारण सभा** सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना, मंगळवार, दि.२८.०९.२०२१ रोजी दु. ३.०० वा. चिहडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ विहज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आवोजित करण्यात येत आहे.

ासेच, एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफ तसम्ब, एमसाएँ पारपत्रकं व सबा पारपत्रकाच्या अनुपालानातात ज्या साभावदाच इ-मल पन कपना/राजस्ट्रा व ट्रान्सफर एजंट/डिपॉबिटरी पार्टिसिगंट्स यांच्याकडे नोंदगीकृत आहेत अशा प्रसादांना वार्षिक आहवालासमवेत एजीएमची सूचना केवळ ई-मेलद्वारे पाठवण्यात चेईल-पुढे, सभासदांनी कृण्या त्यांच्या संबंधित डिपॉबिटरी पार्टिसिगंट्सच्या माध्यमातून डिपॉबिटरीकडे त्यांच्या इलेक्ट्रॉमिक धारणासंदर्भति त्यांचा ई-मेल पता, मोबाइल क्रमांक व बँक मॅन्टेड नोंदणीकृत करावा. कागदोपत्री स्वरूपातील भागधारकअसलेल्या सभासदांनी कृण्या त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट - मे. बिगरोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचा तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, स्कॅन केलेले प्रमाणपत्र, ओळखीचा पुराव गादींसमवेत investor@bigshareonline.com येथे ई-मेल पाठवावा

तसेच नोंद घ्यावी की, वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट poojaentertainmentandfilms.in सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com व बीएसई लिमिटेडची वेबसाइट http://www.bseindia.com व उपलब्ध आहे. पुढील कोणत्याही चौकशीसाठी सभासद कंपनी/रजिस्ट्रार यांना संपर्क साधू शकतात.

पुढे, सभासदांना ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून विषयांवर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात आली अहो व परोक्षा ई-मतदान व . जीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाचे तसेच कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या किंवा आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत न केलेल्या सभासदांकरिता ई-मतदानाकरिताची लॉग इन अर्हता प्राप्त करण्यासाठीचे स्वरूप/निर्देश सूचनेत दिलेले आहेत.

वरील माहिती ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ

ठिकाण : मुंबई

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड सीआयएन:यू५१९०९एमएच१९८२एलसी१४३०६६

PODDAR नोंद्रणीकत कार्यालय: यनिट ३-५ नेरू सिल्स मिल्स मधरादास मिल कंपाऊंड ना.म.जोशी माग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर.:०२२-६६१६४४४४, फॅक्स:०२२-६६१६४४०९, ई-मेल:cs.team@poddarhousing.com वेबसाइट:www.poddarhousing.com

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेडच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

व्यन्या कायदा, २०१३ च्या लाग तस्तदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम, सेबी (सची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉपॉरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सहवाच प्तर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० . दि.१३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, दि.०५.०५.२०२० आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.७२/२७२१ दि.१३ जानेवारी, २७२१ (''एमसीए परिपत्रके''), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी परिपत्रके) यांच्यादारे जारी परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएमडी/सीएमडी१/सीआयआर/पी २०२०/७९ दि १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीएमडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१ ११ दि.१५ जानेवारी, २०२१ यांच्या अनुपालनांतर्गत पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटे 'कंपनी'') ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करणारी सूचना गुरुवार . ३० सप्टेंबर, २०२१ रोजी द.३.०० वाजता एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिम त्रण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'' च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी, डेपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना सेबी व वार्षिक अहवालाच्य प्रती इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइ www.poddarhousing.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स www.bseindia.com त्र www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत. पृढे, सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी एव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभागाचे निर्देश व स्वरूप सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कार्यदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्य उपस्थि राहणरे सभासद कोरमकरिता गणले जातील.

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले व आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नसलेले सभास कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंटलिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे नोंदवू शकतील. सदर पत्रव्यवहारामध्ये भागधारकाच संपर्ण तपशील जर्से नाव, संपर्ण टपाली पत्ता, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक त्याचबरोबर नोंदणीकरण फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्र क्रमांक व विभिन्न क्रमांक, पॅन व आधार कार्डच्या स्कॅन केलेल्य

इलेक्ट्रॉनिक/डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या व अजूनही आपले ई-मेल पर्र नोंदवलेले नसलेल्या भागधारकांनी ते अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसन

सचनेत विहित दरावांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्यासर्व सभासदांना परोक्ष ई-मतदा सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर कंपनी एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारेही . तदााची सुविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान/एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत ण्याची विस्तृत प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे.

वरील जाहिरात ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्य गहितीसाठी व लाभार्थी जारी करण्यात येत आहे पोद्दार हाऊर्सिंग ॲन्ड डेव्हलपर्मेट लिमिटेडकरित

ZODIAC VENTURES LTD

नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. द्र::+९१-२२-४२२३३३३, फॅक्स:+९१-२२-४२२३३३०० वेबसाईट:www.zodiacventures.in ई-मेल:info@zodiacventures.in,

CIN:L45209MH1981PLC023923

सही/

कंपनी सचिव

सूचना

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत पुर्व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार कंपनी/ ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. ४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/an-</u> nual, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती विनंती केल्यास उपलब्ध होतील. ज्याकरिता भागधारणा तपशिलासह info@zodiacventures.in वर कंपनीकडे विनंती पाठवावी.

४०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ४०व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सर्व तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (पुर्वीच शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रा.लि.) यांच्याकडे <u>www.linkintime.co.in/EmailReg</u>/ Email Register.html वर पाठवून ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरते नोंद करावेत. पुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र, सदस्याचे नाव व पॅन आधारकार्डची स्वसाक्षां कीत <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर ई-मेल नोंद करण्यासाठी

मेलसंबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. सदर माहिती कंप्रनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएममध्ये मतदान व ई-वोटिंगवरील माहितीकरिता एजीएम सूचनेचे भाग टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपुर्वक वाचाव्यात.

पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/-

रुस्तम देबु कंपनी सचिव

फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२३९एमएच१९८७पीएलसी०४३६६२ नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई-४०००३१, दूर.क्र.:+९१ २२ ४०३१८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३१८१३३,

ई-मेल:business@fredungroup.com, वेबसाईट:www.fredungroup.com येथे सूचना देण्यात येत आहे की, **फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी,२०२१ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

. मपनी/डिपॉझिटरीकडे ज्या भागधारकांची ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात वार्षिक अहवालासह २६व्या एजीएमची सूचना शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.fredungroup.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभा (एसएस-२) नूसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांन विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविदा दिलेली आहे. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

- नोंद दिनांक अर्थात सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/ सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मत
- जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राह्ता येईल परंतु पुन्हा
- जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असेल आणि/किंवा नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी https://evoting.nsdl.com वर ई- मेल पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. एखादी व्यक्ती नींद तारखेला सदस्य

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत वेळोवेळी सुधारितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे भागधारकांना नोंद करण्यासाठी आणि आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास लाभांश देण्यास पात्र भागधारकांच्या निश्चितीसाठी सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद

जर कोणा सदस्यास एजीएमपुर्वी व दरम्यान काही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास खालील व्यक्तींना

श्रीमती अंकिता जोशी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस

निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकरिता

नाव: दिपाली धरी

पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि.

फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता सही/-अंकिता जोशी

दिनांक : ०५.०९.२०२१ सदस्यत्व क्र.एसीएस४३१९३ ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

CIN: L51900MH1985PLC036794 नोंदणीकृत कार्यालय: बगरी निवास, ५३/५५, एन.एम. पथ, मुंबई-४००००२. **कॉर्पोरेट कार्यालय:** १२०७/ए, पी.जे. टावर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर:+९१-२२-२२७२००००, वेबसाइट: www.yashtradingfinance.com ई-मेल: yashtradingandfinancelimited@gmail.com

एजीएम नोटीस व सदस्यांना ई-मतदान प्रक्रिया पाठविणे शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१

कंपनीचे कंपनी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजट

२०१४ चे निमय १२ अन्वये आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नियम ४२ च्या तरत्दीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस

सभासदाना याद्वारे सूचीत करण्यात येते की, एजीएममध्ये प्रस्तावित ठरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वारे सुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

देण्याचा अधिकार असेल. ब) रिमोट ई-मतदान सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०:०० वाजता सुरू होईल.

क) रिमोट ई-मतदान बधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं,१७:०० वाजता होईल. ड) त्यानंतर मतदान करण्यासाठी रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. एकदा सभासदाने

एजीएम नोटीस पाठवल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाल्यास किंवा कट-ऑफ तारखेच्या म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे रजिस्टार व टान्सफर एजंट, पूर्वा शेअर रजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: यश टेडिंग . अँड फायनान्स लिमिटेड) क्र.९, शिव शक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, तळमजला, जेंआर बोरिचा मार्ग, कस्तुरबा हॉस्पिटल समोर, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००११ किंवा ईमेल आयडी वर support@purvashare.com किंवा दुरध्वनी क्र.०२२-

ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, ते एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक बजावू शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिले (ते) सभेला हजर राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार राहणार

ज) संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव सुश्री. सोनम जैन यांची नियुक्ती केली आहे.

। ई-मतदानासाठी कोणत्याही शंका/तक्रारी किंवा मार्गदर्शनासाठी सदस्या **कु. कृष्ण मेहता** (कंपनी सचिव) यांच्याशी कॉर्पोरेट कार्यालयात +९१-२२-२२७२०००० येथे संपर्क साधू शकतात किंवा yashtradingandfinancetimate@gmail.com वर लिहू शकतात किंवा हेल्प/एफएक्यु सेक्शनअंतर्गत फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ किंवा www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध असेल

जर एखाद्या सदस्याला वार्षिक अहवालाची छापील प्रत मिळवायची असेल तर सदस्याकडः विनंती मिळाल्यावर कंपनी ती विनामूल्य पाठवते.

रिमोट ई-मतदानाच्या तपशीलवार प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सदस्य **यश ३६व्या एजीएम सूचनेद्वारे** जाऊ शकतात किंवा ते https://www.evoting.nsdl.com वर एफएक्यु विचारू शकतात. इलेक्टॉनिक मतदानाशी संबंधित कंपनीच्या सदस्यांची कोणतीही तकार किंवा शंका

वर ठेवला जाईल आणि कंपनीच्या इक्किटी समभागांची यादी असलेल्या बीएसई लिमिटेडला

कंपनीचा वार्षिक अहवाल आणि ३६व्या एजीएमला पाठविणारी नोटीस आमच्या वेबसाईटवर www.yashtradingfinance.com वर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या

> संचालक मंडळाच्या आदेशानसार यश टेर्डिंग अँड फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-कृष्णा मेहता

ठिकाण : मुंबई

रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया पुढील बाबींची

रिमोट ई-वोटिंग सुविधा शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल

देण्याची सुविधा उपलब्ध होईल.

मत देता येणार नाही.

नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ई–वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

कंपनीकरिता

जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा (प.), मुंबई-४०००३१.

पदः सक्षम अधिकारी

क्र.९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००११

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई

यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा याद्वारे नोटीस दिली गेली आहे की यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कंपनी) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता १२०७-ए, पीजे टावर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आयोजित केली जाईल. कंपनीच्या एजीएम बोलाविण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी. कंपनीच्या वार्षिक अहवालाचे २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासह

रोजी पर्ण झाले. वार्षिक अहवाल त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे, ज्यांचे ईमेल लिमिटेडकडे उपलब्ध होते. इतर सदस्यांसाठी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, वार्षिक अहवाल त्यांच्या नोंदणीकृत पोस्टल पत्त्यावर विहित पद्धतीने पाउँविण्यात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम समाविष्ट) रोजी सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग रेग्यूलेशन्स) नियम ४४ नुसार

यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. सदर तपशील खालीलप्रमाणे: अ) रिमोट ई-मतदान आणि मतदानाद्वारे मतदानाचा हक्क वापरण्यासाठी, गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (पात्र सभासद) म्हणून, कट ऑफ तारखेनसार, वास्तविक स्वरूपात किंवा दिमॅट स्वरुपात समभाग असलेले सदस्य कंपनीच्या एजीएम बोलविलेल्या

नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही किंवा सर्व व्यवसायांवर एजीएममध्ये मत

ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला त्यानंतर ते बदलू दिले जाणार नाही.

२३०१२५१८/६७६१ यांना ई-वोटिंगकरिता पत्र लिह शकतात.

किंवा संपर्क एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३०.

वरील कंपनीच्या तपशीलानुसार कंपनीच्या रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटला देता येईल. कंपनीच्या ३६व्या एजीएमच्या समाप्तीनंतर निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच बरोबर स्क्रूटिनेझरचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.yashtradingfinance.com

नोंदणीकृत कार्यालयात कामकाजाच्या कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध असतील.



Surat Parle Point Branch Samarth Shopping Centre, Nr. Ambica Niketan Gate, Parle Point, Surat - 395007.

Annexure - 10 POSSESSION NOTICE (Section 13(4)) (for Immovable Property).

Whereas. The undersigned being the Authorized Officer of the Canara Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "The Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 17.05.2021 calling upon the Borrower Mr. Harishkumar Babulal Sen (Borrower), Account No. 71777830000061 to repay the amount mentioned in the notice, being Rs. 6,24,361.72 (Rupees Six Lakhs Twenty Four Thousand Three Hundred Sixty One and Paise Seventy Two Only) as on 17.05.2021 exclusive of other exp. plus further interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower and public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with rule 8 & 9 of the said rule on this 02nd day of September of the year 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank for an amount Rs. 6,57,189.79 (Rupees Six Lakhs Fifty Seven Thousand One Hundred Eighty Nine and Paise Seventy Nine Only) as on 31.08.2021 exclusive of other exp. plus further interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Immovable property Shop No. A/14 (Ground Floor), Adm. 215.30 sq. fts. with proportionate undivided inchoate share, in land below in building known as Sai Shrushti Residency No. A, standing on Land bearing Block No. 63 to 67 and 89 Consolidated new Block No. 63, TPS No. 69, FP No. 4/A as per approved Plan Sub Plot No. 2, Adm. 2392 sq. mtrs. situated at Village - Godadara, Sub - District -

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Adj. Road, South: Adj. Society. Date: 02.09.2021 Authorised Officer, Place : Surat Canara Bank

Choryasi, Surat. Bounded by :- East : Adj. Road, West : Adj. Building No. B, North :

SHREE SECURITIES LIMITED Registered Office: 3. Synagogue Street. 3rd Floor. Room No.18G, Kolkata-700001, Phone: +91 33 2231 3366-67 E-mail: ssl_1994@yahoo.co.in,Website: www.shreesecindia.com CIN: L65929WB1994PLC061930

NOTICE OF E-VOTING INFORMATION Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the 28th Annual General Meeting (AGM) to be held on Thursday. 30th day of September, 2021 at 12 noon through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https:// www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies

Act, 2013 and the Rules, are given here under: (i) Date of completion of sending of Notices of AGM: 07.09.2021 ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Monday, 27th September,

2021 at 9:00 A.M. (iii) Date and time of end of "Remote e-voting" : Wednesday, 29th September, 2021 at 5:00 P.M.(same day)

(iv) Cut-off date for E-Voting: Thursday, 23rd day of September, 2021 (v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Wednesday, 29th September, 2021.

(vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 23rd day of September, 2021, may obtain the login ID and password by a request at helpdesk.evoting@cdslindia.com ssl_1994@yahoo.co.in. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at the following toll free no. 1800225533.

vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for venue voting shall be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend the AGM and vote by use of Venue Voting.

For Shree Securities Limited Place: Kolkata Date: 04.09.2021

Basant Kumar Sharma Managing Director

REFNOL RESINS AND CHEMICALS LIMITED CIN: L24200MH1980PLC023507 Registered Office: 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim (w) Mumbai-400016 Tel: 079-40209200-9 E-mail: secretarial@refnol.com Website: www.refnol.com NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

In compliance with applicable provisions of the Companies Act 2013 ('Act') and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with Circulars of Ministry of Corporate Affairs ('MCA') dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars") the 40° Annual General Meeting ('AGM') of Members of Refnol Resins and Chemicals

CONFERENCE / OTHER AUDIO VISUAL MEANS

Visual Means ('OAVM'). The 40th AGM of the Company shall be held on Thursday, September 30, 2021 at 12:00 Noon, through VC/OAVM. The Members of the Company shall be able to attend the AGM through VC/OAVM only. The Members are requested to carefully read all instructions related to attending the AGM through VC and casting their vote electronically, as mentioned

Limited ('Company') is being convened through Video Conference ('VC')/Other Audio

In compliance with the provisions of the Act, the Listing Regulations read with MCA circulars and SEBI Circulars, the Annual Report of the Company for the Financial Year (FY) 2020-21 ('Annual Report') including the Notice of 40th AGM of the Company, will be sent to the Members whose email ids are registered with the Company / Depository Participants. The Annual Report alongwith Notice of 40th AGM of the Company, will available on the website of the Company at www.refnol.com and will also be available on the websites of BSE Limited at www.bseindia.com.

The Members of the Company who are holding Shares in dematerialised mode, physical mode or who have not registered their email id with the Company, can cast their vote electronically on the business set as forth in the notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during AGM as per the manner provided in the Notice to

. The procedure for registration of email id to receive future documents through email: a. The Members holding shares in dematerialised mode are requested to contact their Depository Participant ("DP") for registration of their email id;

b. Members holding shares in physical form may register their email id with Company's Registrar and Share Transfer Agent - M/s. Link Intime India Pvt. Ltd (Admin Office). at 5th Floor, 506 TO 508, Amarnath Business Centre - 1 (ABC-1) Beside Gala Business Centre, Nr. St. Xavier's College Corner, Off C. G. Road, Ellisbridge, Ahmedabad - 380006. (Contact No: 079 - 2646 5179) (Email: ahmedabad@linkintime.co.in)

Members who need assistance before or during the AGM for joining the AGM through VC or for electronic voting, can contact NSDL on 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in For Refnol Resins And Chemicals Limited

Place: Ahmedabad Date: September 4, 2021

Sd/-**Bilal Topia** Company Secretary

MOHOTA INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as 'The Rai Saheb Rekhchand Mohota Spg. & Wvg. Mills Ltd.') Corporate Office: Post Box No. 1, Hinganghat, Dist. Wardha, Maharashtra - 442 301

Ph.: 07153-244282, 244039 FAX: 244753 Web: www.mohotaindustries.com E-mail: info@rsmm.com CIN: L99999MH1946PLC005261 NOTICE OF 7411 ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given that:

Place: Hinganghat

Date: 04 September, 2021

financialexp.epapr.in

The 74th Annual General Meeting (AGM) of Mohota Industries Limited (Formerly-The Rai Saheb Rekhchand Mohota Spg. & Wvg. Mills Ltd.) will be held on Thursday the 30th day of September. 2021 at 10:30 A.M.(IST) at Devkaran Mansion, Gate No.2, 3rd Floor, 63 Princess Street, Mumbai - 400 002 to transact the business as set forth in Notice of AGM.

INFORMATION

name appears in the Register of Members as on 28th August, 2021, electronically to the members whose e-mail ID's are registered with the Company/Depository Participant(s). The Annual Report is also available on the website of the Company at www.mohotaindustries.com. Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date i.e.

. The Company has dispatched the Notice & Annual Reports 2020-21 to those members whose

23rd September, 2021 may cast their vote electronically on all the business as set out in the Notice of AGM, through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a

place other than venue of the AGM. All the members are informed that The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic

The remote e-voting shall commence on September 27, 2021 (9.00 A.M. IST) and shall end on

September 29, 2021 (5.00 P.M. IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said

. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is

September 23, 2021. Any person, who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2021 may obtain the Login Id and password by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company at its email id viz.

bhagwan@bigshareonline.com. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Members who have not cast their vote through remote e- voting may cast their vote at the AGM through ballot paper

ii. a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM through ballot paper. ii. The Notice of AGM is available on the Company's website www.mohotaindustries.com and website

of CDSL i.e. www.cdslindia.com In case of any queries or issues regarding e-voting, members may refer to the Frequently Asked

Question (FAQs) and e-voting user manual for members available at https://www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk evoting@cdslindia.com or to our Registrar and Share Transfer Agent M/s Bigshare Services Pvt. Ltd., 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai- 400 059, Phone No (022) 62638200/295, E-mail ID: bhagwan@bigshareonline.com. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, the Share Transfer Register will remain closed

from 23th September 2021 to 30th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM. For Mohota Industries Limited

(Sachin Kanojiya) Company Secretary

Place: Haryana

Date: 05th September 2021

FE SUNDAY

Place: Kolkata

Date: 04.09.2021

Regd. Off.: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Mezzanine Floor, Kolkata-700001, Phone: +91 33 2231 5686 E-mail: thiraniprojects@gmail.com, Website: www.thiraniprojects.com

CIN: L45209WB1983PLC036538 NOTICE FOR BOOK CLOSURE & 38TH ANNUAL GENERAL MEETING

THIRANI PROJECTS LIMITED

Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Thursday, 30th September, 2021 at 11:00 a.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website www.thiraniprojects.com for download by the members.

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 24th day of September, 2021 to 30th day of September, 2021 (both days inclusive) for the purpose of 38th Annual General Meeting.

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic mode

For Thirani Projects Limited

Utpal Dey

(Managing Director)

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SUASTH HEALTH CARE FOUNDATION (FORMERLY KNOWN AS SUASTH HEALTH CARE (INDIA) LIMITED)

	RELEVANT PARTIC	
-1.	Name of corporate debtor	M/s. SUASTH HEALTH CARE FOUNDATION (Formerly known as Suasth Health Care (India) Limited)
2.	Date of incorporation of corporate debtor	01/12/2008
3.	Authority under which corporate debtor is incorporated	Ministry of Corporate Affairs, ROC, Kolkat
4.	Corporate Identity No of Corporate Debtor	U85100WB2008NPL130971
5.	Address of the registered office of Corporate Debtor	Plot No. X-1, 2 & 3, Block - EP Sector - ' Salt Lake City Kolkata WB 700091
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	31/08/2021 (as per the Order dated 31:08:202 in reference to the CP. (IB) No. 204/KB/202 (Order received by IRP on 01/09/2021)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	27/02/2022 (180 days from the date of Commencement of Resolution Process)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Arun Kumar Khandelia IBBI/ IPA-002/IP-N00514/2017-2018/11592
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	'Shantiniketan', 8 Camac Street, 8thFloor, Suite #807, Kolkata- 700017 Email:arun@cskarun.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	'Shantiniketan', 8 Camac Street, 8thFloor, Suite #807, Kolkata-700017 Email:cirp.suasthhealthcare@gmail.com
11.	Last date for submission of claims	15th September, 2021
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14.	(a) Relevant Forms and	Web Link: https://www.ibbi.gov.in/home/download
	(b) Details of authorized representatives are available at:	Not Applicable

of a Corporate Insolvency Resolution Process of the SUASTH HEALTH CARE FOUNDATION (Formerly known as Suasth Health Care (India) Limited) on 31st August, 2021 (Order received by IRP on 01/09/2021). The creditors of SUASTH HEALTH CARE FOUNDATION (Formerly known as Suasth Health Care (India) Limited), are hereby called upon to submit their claims with proof on or before 15th September, 2021 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The Financial Creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit

the claims with proof in person, by post or by electronic means. A Financial Creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class (specify class) in Form CA. – Not Applicable as per information available with IRP. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Arun Kumar Khandelia Interim Resolution Professional Reg. No.: IBBI/ IPA-002/IP-N00514/2017-2018/11592 Date: 03.09.2021



(APPENDIX - IV) [See Rule 8 (1)]

POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas, The undersigned being the authorized officer of the Central Bank of India, Metoda Branch, under the Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 29.06.2021 calling upon the borrower Mr. Uday Shantilal Mandaviya (Borrower & Mortgagor), Mrs. Kiran Udaybhai Mandaviya (Borrower & Mortgagor), Mr. Shekhar Udaybhai Mandaviya (Borrower & Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 37,68,488.00 (In Words Rs. Thirty Seven Lakhs Sixty Eight Thousand Four Hundred Eighty Eight Only) plus interest w.e.f. 29.06.2021, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this 02nd day of September of the year, 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Metoda Branch, for an amount Rs. 37,68,488,00 (In Words) Rs. Thirty Seven Lakhs Sixty Eight Thousand Four Hundred Eighty Eight Only) and interest thereon w.e.f. 29/06/2021 plus other charges. (Amount deposited after issuing of Demand Notice U/Section 13(2) has given effect).

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of

the act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

Residential Flat situated at Gujarat State, Registration District; Raikot, Sub District; Rajkot, Village: Nanamava, Revenue Survey No. 68 Paiki, T. P. Scheme No. 3, F. P. No. 119 and 120 paiki under the land ceiling Act 1976 section 21-1 sanctioned Scheme (Flat Scheme) Known as "SamrajayAppartment", Paiki "J" type building on which Second Floor Flat No. B/2-9. Carpet Area 62-50 in the Village of Nanamava. Registration District : Rajkot, State of Gujarat. Property is in the name of Mr. Uday Shantilal Mandaviya, Mrs. Kiran Udaybhai Mandaviya, Mr. Shekhar Udaybhai Mandaviya. Bounded By:

South: Entrance North: Others Property East : Others property West: Flat No. B -2-8 Date: 02.09.2021, Authorised Officer, Central Bank Of India Place : Metoda

B. P. CAPITAL LIMITED

CIN: L74899HR1994PLC072042 Regd. Off.: Plot no. 345, HSIIDC, Footwear Park, Sector-17, Bahadurgarh, Jhajjar, Haryana-124507 Tel.: 01276-222501, 02, Fax: 01276-222501 Email: bpcapitallimited@gmail.com, Website: www.bpcapital.in

Notice of Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 29th September, 2021 at 09.00 A.M. at Plot no. 345, HSIIDC, Footwear Park, Sector-17, Bahadurgarh, Jhajjar, Haryana-124507 to transact the business set out in notice dated 01st September, 2021 of the AGM. The Notice of AGM and Annual Report for the F.Y. 2020-21 has been sent to all the members through permitted mode on 04th September, 2021.

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 along with the applicable Rules made there under, it is hereby intimated that the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Thursday, 23rdseptember, 2021 to Wednesday, 29th September, 2021 for the purpose of AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has provided electronic voting facility for transacting all the business items as mentioned in the AGM notice dated 01st September, 2021 through the Remote e-voting facility on the platform of Central Depository Services (India) Limited (CDSL), Remote E-voting will commence on 26thSeptember, 2021 at 09:00 A.M. and end on 28thSeptember, 2021 at 5.00 P.M. No Remote e-voting shall be allowed beyond the said date and time. The notice of the Annual General Meeting along with Remote e-voting instructions has also been displayed on the website of the Company www.bpcapital.in in and on the website of the Agency www.evotingindia.com.The Members of Company holding shares as on Wednesday, 22nd September, 2021 may cast their vote Electronically through Remote Evoting platform of CDSL at www.evotingindia.com or vote at the General Meeting through the Ballot Form. Members may participate in the General Meeting even after Remote E-voting but shall not be eligible to vote at the meeting. Voting, if exercised will be invalid and the vote caste through Remote E-voting will be considered. Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case members have any queries or issues regarding Remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and Remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk. evoting@cdslindia.com.Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent. M/s Skyline Financial Services Private Limited, contact no. 011- 40450193 to 97or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other matters.

Members holding shares in physical form are requested to get their shares Dematerlised pursuant to SEBI Circular No. SEBI/LAD-NRO/GN/2018/24 dated 08th June, 2018. Further members are also requested to register their email ID. PAN & bank accounts details with the RTA/Company. Necessary communication in this regard has already been sent separately to members by the company. The AGM will be held at the said venue by strictly adhering to the Social Distancing

Norms and Other Safety Protocols including face masks, hand sanitization etc. as per the latest guidelines / advisories /SOP issued by the Ministry of Health & Family Welfare, Govt. of India and the State Govt. amid COVID-19 Pandemic.

For B.P. Capital Limited Sakshi Gupta Company Secretary AAGAM CAPITAL LIMITED

Registered Office: PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT MUMBAI, Mumbai- 400001 Tel: +91-7400186121 website: www.aagamcapital.com,Email Id: aagamcltd@gmail.com

PUBLIC NOTICE OF CONVENING 29TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC/OAVM

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting of the members of the Company

will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means('OAVM') facility provided by National Securities Depository Limited (NSDL), in compliance with all applicable provisions of the Companies Act 2013 ('the act") and the rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement)Regulations,2015 and In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, to transact the businesses set out in the Notice calling said AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under

In accordance with the relevant circulars, the notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-2021, comprising Financial Statements, Board Report, Auditors Report and other documents required to be attached therewith send on 04th September, 2021 only by email to those members whose email id is registered with the company or Depository Participant(s). The aforesaid documents will also available on the website of Company i.e. www.aagamcapital.com and also on the website of Stock Exchange i.e www.bseindia.com. The notice of the AGM will also be available on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

To enable participation in the remote e-voting process by those members to whom the Notice of AGM could not be dispatched, the Company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agents (RTA) of the Company for registration of email addresses in terms of relevant circulars. The process for registration of email addresses is as under:-(i) For Temporary Registration:

Pursuant to relevant circulars members who have not registered their email address/bank details and in consequence the notice could not be serviced may temporarily registered their email with Registrar and Share Transfer Agent i.e Bigshare Services Private Limited through email on info@bigshareonline.com post successful registration of email the member would get the soft copy of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 comprising financial statements, Board Report's, Auditor's Report and other documents required to be attached therewith and procedure for e-voting along with User ID and password to enable e-voting for the AGM from NSDL. In case of queries relating to the registration of E-mail addresses, members may write into @bigshareonline.com and for e-voting related queries you may write to NSDL at evoting@nsdl.co.in. ii) For Permanent Registration for Demat Members

It is clarified that for permanent registration of e-mail addresses, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participant

Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members

to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM using the e-voting system provided by NSDL. The remote e-voting period commences on 27th September, 2021 at 10.00 a.m and ends on 29th September, 2021 at 05.00 p.m. Shareholders holding shares either physical or in dematerialized form as on the cut-off date, 23th September 2021 may cast their vote electronically. The Company is also providing the facility of voting through E-voting system during the AGM ("e-voting"). The detailed procedure for e-voting before the AGM ("remote e-voting"), as well as during the AGM ("e-voting") and participation in the AGM through VC/OAVM, has been provided in the notes to the Notice of the AGM. which was send on 04th September, 2021 only by email to those members whose email id is registered with the company or Depository Participant(s):

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of castino votes through e-voting.

Date: 04/09/2021 Kavita Jain Place : Mumbai Company Secretary and Compliance Officer



PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED Corporate Identification Number: L51909MH1982PLC143066

For, Aagam Capital Ltd

Registered Office: Unit 3-5, Neeru Silk Mills, Mathuradas Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400 013 Phone no: +91 22 6616 4444; Fax No: +91 22 66164409 E-mail: cs.team@poddarhousinng.com

Website: www.poddarhousing.com

INFORMATION REGARDING 39th ANNUAL GENERAL MEETING OF PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED In compliance with the applicable provisions of Companies Act 2013, rules made

thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and General Circular 02/2021 dt January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), the 39th Annual General Meeting ('AGM') of Poddar Housing and Development Limited ('Company') will be held through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') on Thrusday, September 30, 2021 at 03.00 P.M. to transact the businesses that will be sent forth in the Notice of AGM ('Notice').

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice and Annual Report will be sent only through electronic mode to those members whose e-mail ids are registered with Company/ Depository Participants (DPs). The Notice and Annual Report will also be available on the website of Company i.e. www.poddarhousing.com and on the website of stock exchanges at i.e www.bseindia.com and www.nseindia.com. Further, members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining and manner of participation in the AGM will be provided in the Notice. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013.

Members holding shares in physical form who have not registered their email id are advised to send an email to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime Private Limited at mt.helpdesk@linkintime.co.in communications should contain all details of the Shareholders viz. Name, Full Postal Address, Email-id, Mobile Number in addition to the Registered folio number, Share Certificate Number/s and Distinctive Numbers. Scan copy of PAN and Aadhaar Card should be attached to the email being

Shareholders holding shares of the Company in electronic/dematerialized form but who have not yet incorporated their email address in their respective Demat Account are requested to approach their respective Depository Participants for updating the same.

The Company will provide remote e-voting facility to all its members to cast their votes. on the resolutions set forth in the notice. Additionally the Company will also provide the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting/e-voting at the AGM shall be provided in the

This advertisement is being issued for the information and benefit of all members of the Company in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

For Poddar Housing and Development Limited Place: Mumbai Vimal tank Date: 03rd September,2021 Company Secretary



Bilcare Limited

Regd. Office: 1028, Shiroli, Pune 410505. Tel.: +91 2135 647501 Email: cs@bilcare.com Website: www.bilcare.com CIN: L28939PN1987PLC043953

Notice to the Shareholders of 34th Annual General Meeting.

Book Closure & E-voting Information of Bilcare Limited

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting of the Members of Bilcare Limited will be held on Monday, 27th day of September 2021 at 1.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting which is being circulated for convening the Annual

Pursuant to the General Circular Nos. 20/2020, 14/2020. 17/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the AGM of the Company

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website www.bilcare.com; website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section

103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members as of the cutoff date i.e 17 September 2021 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. The E-voting as aforesaid will commence on Friday, 24 September 2021 9.00 A.M. IST and ends on Sunday, 26 September 2021, 05:00 P.M. IST. The E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. (IST) on 26 September 2021. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for evoting are being sent on the registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories; the following instructions to be followed:

Registration of E-mail ID details:

Place: Pune

Date: 4" September, 2021

(i) Shares held in Physical mode: Kindly submit letter duly signed by the shareholder(s) alongwith self attested copies of PAN Card and Address Proof requesting our RTA, Link Intime India Private Ltd. to update their Email ID (ii) Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP" and register their email address in the demat account as per the process followed and advised by the DP All communications/queries in this respect should be addressed to our RTA

Link Intime India Private Limited to its email address pune@linkintime.co.in. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Rule No.10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the company shall remain closed from Monday, 20 September 2021 to Monday, 27 September 2021 (both days inclusive) for the purpose of 34th Annual General Meeting of the Members of the Company.

For Bilcare Limited

By the order of the Board of Directors

Place: New Delhi Prabhavi Mungee Date: 05th September, 2021 Company Secretary

SHREE SECURITIES LIMITED

Registered Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Room No.18G, Kolkata-700001, Phone: +91 33 2231 3366-67 E-mail: ssl_1994@yahoo.co.in,Website: www.shreesecindia.com CIN: L65929WB1994PLC061930

NOTICE FOR BOOK CLOSURE & 28TH ANNUAL GENERAL MEETING

Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Thursday, 30th September, 2021 at 12 Noon to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode Please note that these documents are available on the Company's website www.shreesecindia.com for download by the members.

Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 24th day of September, 2021 to 30th day of September, 2021(both days inclusive) for the purpose of 28th Annual General Meeting.

In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via

For Shree Securities Limited **Basant Kumar Sharma Managing Director**



Place: Kolkata

Date: 04.09.2021

Sanmitra Sahakari Bank Ltd. H.O.: 200, Dangmali Lane, Hadapsar, Pune 411028

Phone: 020-26870804, 26873400, Fax: 26870504

POSSESSION NOTICE [Appendix IV under the Act – rule – 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized Officer of Sanmitra Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and (54 of 2002) in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002 issued a Demand notice dated 14.06.2021 calling upon the borrowers / guarantors / mortgagors Mr. Shinde Dynaneshwar Damu to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,79,916.50/- (Rupees Eight Lac Seventy Nine Thousand Nine Hundred Sixteen and Fifty Paise Only) +Int. within 60 days from

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred in on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 03rd day of September of the year 2021.

The Borrower's/ Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby

caution not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Sanmitra Sahakari Bank Ltd for an amount of Rs. 8,79,916.50/- and interest thereon. The Details of the Property Mortgaged to the bank and taken possession by the bank are as follows: All that piece and parcel of the land property bearing Gram Panchayat Koregaon Bhima

Property No (Old 1278) and New no 1462 area 480 sq.ft i.e 44.6

Suhas Adamane

Authorised Officer

sq.m tal- Shirur Dist- Pune and the same is bound by following properties. On or Towards East: By Pirubhau Sakharam Ghavhane

On or Towards South: By Ashabai Yadav

the date of receipt of the said notice.

On or Towards West: By Inamadar On or Towards North: By Shahaji Dherange

Date: 03.09.2021 Sanmitra Sahakari Bank Ltd.

60 days from the date of receipt of the said Notice.

Place: Pune

Place : Metoda



Whereas, The undersigned being the authorized officer of the Central Bank of India, Metoda Branch, under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 29.06.2021 calling upon the borrower Mr. Happybhai Sureshbhai Katira (Borrower), Mr. Darshanbhai Happybhai Katira (Borrower), Mr. Kishan Happybhai Katira (Borrower) and Mr. Sureshchandra Laxmidas Katira (Guarantor & Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,85,441.00 (In Words Rs. Eleven lakhs Eighty Five Thousand Four Hundred Forty One Only) plus interest w.e.f. 29.06,2021, within

(APPENDIX - IV) [See Rule 8 (1)]

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this 02nd day of September of the year, 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India Metoda Branch, for an amount Rs. 11,85,441.00 (In Words Rs. Eleven lakhs Eighty Five Thousand Four Hundred Forty One Only) and interest thereon w.e.f. 29/06/2021plus other charges. (Amount deposited after issuing of Demand Notice U/Section 13(2) has given effect).

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property Residential House situated on the Land Adm. Sq. Mts. 80-65, Sq. Yds. 96-45 of Sub

Plot No. 23 of Plot No. 3-4-5-6 paikee of City Survey Ward No. 10, City Sy. No. 2925 to 2928 paikee of R. S. No. 300 Paikee, Sahkar Society Street No. 5, Hasanwadi Rajkot in the name of Mr. Sureshchandra Laxmidas Katira (Mortgagor). Bounded By:

North: Road, Side is 7.44 Mts. South: Block No. 22, Side is 7.58 Mts. East : Block No. 20, Side is 10.35 Mts. West : Land of laghu S. No. 300, Side is 9.12 Mts. Date: 02.09.2021.

Authorised Officer, Central Bank Of India

RCC CEMENTS LIMITED CIN: L26942DL1991PLC043776 Regd. Off.: 702, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi-110001 Tel.: 011-43571044 Fax: 011-43571047 Email: rcccementslimited@gmail.com Website: www.rcccements.com

Notice of Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 30thSeptember, 2021 at 09.30 A.M. at 702, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi – 110001 to transact the business set out in notice dated 30th August 2021 of the AGM. The Notice of AGM and Annual Report for the

F.Y. 2020-21 has been sent to all the members through permitted mode on 04th

September, 2021 Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 along with the applicable Rules made there under, it is hereby intimated that the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021 for the purpose of AGM.

in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has provided electronic voting facility for transacting all the business items as mentioned in the AGM notice dated 30th August, 2021 through the Remote e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL). Remote E-voting will commence on 27th September, 2021at 09:00 A.M. and end on 29th September, 2021at 5.00 P.M. No Remote e-voting shall be allowed beyond the said date and time. The notice of the Annual General Meeting along with Remote e-voting instructions has also been displayed on the website of the Company www.rcccements.com and on the website of the Agency www.evoting.nsdl.com. The Members of Company holding shares as on Thursday, 23rd September, 2021 may cast their vote Electronically through Remote E-voting platform of NSDL at www.evoting.nsdl.com or vote at the General Meeting through the Ballot Form. Members may participate in the General Meeting even after Remote E-voting but shall not be eligible to vote at the meeting. Voting, if exercised will be invalid and the vote caste through Remote E-voting will be considered. Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case members have any gueries or issues regarding Remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and Remote e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in. Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent, M/s MAS Services Limited, contact no. 011-26387281-83 or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other matters. Members holding shares in physical form are requested to get their shares

Dematerlised pursuant to SEBI Circular No. SEBI/LAD-NRO/GN/2018/24 dated 08th June, 2018. Further members are also requested to register their email ID, PAN & bank accounts details with the RTA/Company. Necessary communication in this regard has already been sent separately to members by the company. The AGM will be held at the said venue by strictly adhering to the Social Distancing

Norms and Other Safety Protocols including face masks, hand sanitization etc. as per the latest guidelines / advisories /SOP issued by the Ministry of Health & Family Welfare, Govt. of India and the State Govt. amid COVID-19 Pandemic. For RCC Cements Limited

> Vatika jain Company Secretary

Sd/-

Mumbai